

नृग 1) R. 7,33,7. BHĀG. P. 10,64,10 (ein Sohn Ikshvāku's). °नृप-  
तिपाषाणयज्ञपूषप्रशस्ति Verz. d. Oxf. H. 123, a, 32. ein neuerer Fürst  
HALL 87.

नृत्य, नाट्यं नृत्यं तथा नृत्तं त्रेधा तत् (नर्तनम्) Verz. d. Oxf. H. 200, a, 4.  
unter den 64 Kalā 217, a, 1. नृत्याध्याय 201, a, No. 479. °निर्णय No.  
480. नृत्य im ekstatischen Zustande der Pācupata SARVADARĀNAS. 77,  
22. 78, 3. — Vgl. मङ्गल°.

नृत्यकस्त m. die Stellung der Hände beim Tanze, pl. Verz. d. Oxf. H.  
201, b, 38. du. 202, a, 21.

नृदेव R. 7, 53, 8. नृदेवी f. Fürstin BHĀG. P. 10, 73, 16.

नृपकुमार N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 43.

नृपञ्चानन (1. नृ + प° Löwe) m. = नृसिंह 2) SARVADARĀNAS. 101, 21.

नृपञ्चास्य (1. नृ + प° Löwe) m. dass. ebend. 101, 14. fgg.

नृपताल m. Bez. eines best. Tactes SAṂGĪTAD. im ÇKDR. u. प्रतिताल.

नृपञ्चेष्ट m. = नृपवर् RĀGĀN. im ÇKDR. u. राजवर्.

नृमणस्य Z. 2 lies नृमणस्यसे.

नृम्या 1) °संसदि BHĀG. P. 10, 61, 36. = मङ्गलसमायाम् Schol. — 2)  
Schol.: नृम्यां सुखकरं यदा नृम्यां धनं सर्वपुरुषार्थनिधिमित्यर्थः. — Vgl.  
अभि°, पुरु°.

2. नृमंस Z. 8 नृमंसवर्ण erklärt NILAK. durch निष्ठुरान्तरभाषिन्.

नृमंसित n. Bosheit, Gemeinheit, Niederträchtigkeit BHĀG. P. 10, 2, 22.

नृमस्त्रं adj. TBR. 3, 6, 2, 1. = नृभिः स्तुतः Comm.

नृषड्ढु m. N. pr. eines Ṛshi R. 7, 1, 4. रूषड्ढु Verz. d. Oxf. H. 343, a, 32.

— Vgl. उषड्ढु, ऋष्यड्ढु.

नृसिंह 1) BHĀG. P. 10, 70, 18. — 2) °द्वादशी Bez. des 12ten Tages in  
der lichten Hälfte des Phālguna WILSON, Sel. Works 2, 221. नृसिंह  
= नृसिंहबीज WEBER, RĀMAT. UP. 314. fg. °गायत्री Ind. St. 9, 101. 104.  
नृसिंहानुष्टुम् 148. — 3) N. pr. eines Fürsten Spr. 3000.

नृसिंहपरिचर्या f. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 278, b, 18.

नृसिंहपूर्वतापनीय n. Titel einer Upanishad WEBER, RĀMAT. UP. 284.

नृसिंहभारत्याचार्य m. N. pr. eines Lehrers WILSON, Sel. Works 1, 201.

नृसिंहमूर्त्याचार्य m. desgl. ebend.

नृसिंहनीय n. Nṛsiṅha's Werk Verz. d. Oxf. H. 278, b, 17.

नृसिंहोत्तरतापनीय n. Titel einer Upanishad WEBER, RĀMAT. UP. 284.

नृःप्रपोत्र (नृन्, acc. pl. von 1. नृ, + प्र° = प्रपोत्र) adj. Männer  
führend TBR. 3, 6, 2, 1.

नेत्रक Verz. d. Oxf. H. 263, a, 28.

नेत्रन, lies पत्रेन.

नेत्रमेष SAṂSK. K. 31, a, 11.

2. नेतर 2) ŚĪH. D. 422. 318. fg. — Vgl. मू°.

नेती f. Bez. einer best. Selbstqual: das Hindurchziehen eines Fadens  
durch Nase und Mund Verz. d. Oxf. H. 234, b, 14. fg.

नेत्र 3) c) der Strick, durch den ein Brummkreisel in Bewegung gesetzt  
wird, NAISH. 22, 53. — Vgl. पुष्य°.

नेत्रत्रिभागब्रह्मयशस्विन्, im Index नेत्रत्रिभागयशस्विन्.

नेत्रपिण्ड auch Augapfel MRD. I. 132.

नेत्रबन्ध m. das Verbinden der Augen, das Spiel «blinde Kuh» BHĀG.  
P. 10, 18, 14.

नेपथ्य 1) MĀLATĪM. 103, 15. सुनेपथ्या adj. ŚĪH. D. 332. °संप्रयोगाः unter  
den 64 Kalā Verz. d. Oxf. H. 217, a, 5. °योगाः Schol. zu BHĀG. P. 10,  
43, 36; vgl. auch u. कला 11).

नेम 3) m. N. pr. eines Ṛshi mit dem patron. Bhārgava, Verfassers  
von RV. 8, 89.

नेमि 1) तिग्म° (चक्र) BHĀG. P. 10, 57, 21. — Vgl. अर्णव°.

नेमिचरित्र n. Nemi's (s. नेमि 7.) Leben, Titel eines Werkes Verz. d.  
Oxf. H. 402, a, 4. — Vgl. नेमिराज्ञर्षिचरित्र.

नेमिनाथ m. wohl = नेमि 7) WILSON, Sel. Works 1, 323. °स्तव 283.

नेमिराज्ञर्षिचरित्र n. Titel eines Werkes WILSON, Sel. Works 1, 283.  
— Vgl. नेमिचरित्र.

नेय zu errathen, was erst errathen werden muss: नेयार्थ und नेयार्थक  
Bez. eines best. Fehlers des Ausdrucks, z. B. व्यत्यस्तनत्र ein verstelltes  
नव = वन; स्वसंकेतप्रकृतार्थ नेयार्थ परिकीर्त्यते PRATĀPAR. 61, a, 4. Verz.  
d. Oxf. H. 207, a, 14 (wo अन्यनेयगूढार्थ = अन्यार्थ, नेयार्थ, गूढार्थ ist). ने-  
यार्थता ŚĪH. D. 374. नेयार्थत्व 213, 11.

नेरेछ N. pr. eines Geschlechts HALL 138.

नेषन्, नेषणि ist infin. mit der Bed. eines imperat.: vgl. n. 1. मू° mit अभिप्र-  
नेष्टु, NILAK.: नेष्टुः पौंसुपिण्डः, also kein Druckfehler, sondern ein  
alter Fehler.

नैकर्षि (नैक + ऋषि) m. N. pr. eines Mannes; pl. SAṂSK. K. 184, a, 8.

नैगम 1) adj. (f. ई) b) मन्त्राः R. 7, 34, 18. मर्यादा LA. (II) 88, 21. — 2) a)  
BHĀG. P. 11, 18, 8. 29. — f) R. 7, 34, 5 (= पौर Schol.; vgl. e) 7, 39, 2, 2.

नैघण्टुक 2) MBH. 12, 13247 nach der Lesart der ed. Bomb.

नैचित्य, lies Nikita st. Nikita.

नैत्र, die Stelle aus dem BHĀG. P. steht 10, 63, 13.

नैत्यक Z. 3, NILAK. zu MBH. 3, 8083: नित्यकं नैत्यं नैत्यकं च तदेव.

नैदाघ 1) adj. (f. ई) रात्रि R. 7, 77, 7.

नैधन 3) am Ende stehend Ind. St. 8, 309.

नैधान, नैधानी सीमा NĀRADA in MIT. II, 62, b, 12 (VĪRAMITRODAJA 139, a,  
16). = निखाततुषाङ्गारादिमती durch eingegrabene Hülsen, Kohlen u. s.  
w. bezeichnet 14.

नैनार m. = सुदर्शनाचार्य HALL 92.

नैपालीयेदेवताकल्याणपञ्चत्रिंशतिका f. Titel einer buddh. Schrift Verz.  
d. Oxf. H. 388, b, 3. WILSON, Sel. Works 2, 11. fgg.

नैपुणा 1) BHĀG. P. 11, 22, 27.

नैभृत्य, an der dritten Stelle die ed. Bomb. निभृतम्, an der vierten  
अनैभृत्य (st. अनैभृत्य); NILAK. erklärt an der ersten Stelle das Wort  
durch मह्यगति, an der letzten (अ°) durch अर्दाव.

नैमिष Z. 6, die ed. Bomb. des BHĀG. P. liest 1, 1, 4 नैमिषे und der  
Schol. erklärt: ब्रह्मणा विसृष्टस्य मनोमयस्य चक्रस्य नेमिः शीर्यते कु-  
ण्ठभिवति यत्र तन्नेमिंशं नेमिश्मेव नैमिषम्; vgl. नैमिषीय PĀNĀV. BR.  
25, 6, 4. Z. 7 Schol.: नैमिषमयनमाश्रयो येषाम्.

नैमिषीय Z. 4, nicht m. N. pr. eines Autors, sondern n. Titel eines Werkes.  
नैयायिक adj. zum Njāja in Beziehung stehend: वचस् Verz. d. Oxf.  
H. 247, a, N. 3. m. ein Anhänger des Njāja SARVADARĀNAS. 84, 16. 93, 6.  
110, 12. 131, 20.

नैरत्तर्ष SARVADARĀNAS. 178, 8. unmittelbares Folgen 123, 14.